SKS TEXTILE LIMITED

Reg. Office: Gala No.431, Kewal Industrial Estate, 4th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel(W) Mumbai - 400013

NOTICE is hereby given that the 23rd (Twenty Third) Annual General Meeting ("AGM") of the hareholders of SKS Textile Limited ("the Company") will be held on Wednesday, September30 2020 at 4.30 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 08, 2020 April 13, 2020 and May 05, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the business, as set out in the Notice of the AGM which will be e-mailed to the Shareholders separately and also will be made available on the website of the Company, viz., groupsks.comand of the website of the Stock Exchange where the Equity Shares of the Company is listed, i.e., NSE

In compliance with the provisions of the Act, the Rules framed thereunder, MCA Circulars and SEBI Circular dated 12th May, 2020, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). Shareholders may note that the Notice of the AGM and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website at groupsks.com, on the websiteof the Stock Exchange where the Equity Shares of the Company is listed, i.e., NSE Limited (at www.nseindia.com).

ttending through VC / OAVM shall be counted for the purpose of the quorum under Section

Folio no. and holdings at pierricarlo@hotmail.com. **Book Closure:**

the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 23rd September, 2020 to Wednesday, 30th September, 2020 (both days inclusive) This Notice is being issued for the information and benefit of the Members of the Company

For SKS textile Limited Place: Mumbai Date: 03/09/2020 Vicky Sukanraj Shah, Managing Director S. P. CAPITAL FINANCING LTD.

CIN: L74140MH1983PLC029494

Regd. Off.: 908 Dalamal Tower, 111, Nariman Point, Mumbai-400 021. Phone: 40372424, Website: www.spcapital.in, E-mail: spcapitalfin@gmail.com, Script Code: 530289 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED JUNE-2020**

	· · · · · · · · · · · · · · · · · · ·							
Sr.	Particulars		Standalone			Consolidated		
No.		Quarter Ended 30.06.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.01.2020 (Audited)	Quarter ended 30.06.2010 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.01.2020 (Audited)	Quarter ended 3006.2019 (Unaudited)	
1	Total Comprehensive Income	15.23	48.71	84.97	15.2	48.4	84.88	
2	Net Profit /(Loss) After Tax under Previous GAAP			4.58			4.49	
3	Add/(Less) Benefits/(Charge) Fair Valuation of Investments In equity instruments						-	
4	Net Profit/(Loss) after Tax under Ind-AS	4.43	4.1	-	4.37	3.96	-	
5	Other Comprehensive Income	0.02	-1.83	-	0.02	-1.83	-	
6	Total Comprehensive Income for the Quarter ended under Ind-AS	4.44	2.27	4. 58	4.38	2.13	4.49	
7	Equity Share Capital (Face Value Rs. 10 each)	601.22	601.22	601.22	601.22	601.22	601.22	
a	Earning per Share (Before extraordinary items) (of Rs. 10 each) Basic & Diluted	0.07	0.07	0.08	0.07	0.07	0.07	

NOTES:

Place: Mumbai

Date: 03.09.2020

1. The above is detailed format of statement of Standalone and Consolidated financial results filed under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company website www.spcapital.in and on (BSE limited) (www.bseindia.com)

For S. P. Capital Financing Limited

Sureshchand P. Jain (Managing Director) DIN No.: 00004402

(Rs. in Lakhs)

IL&FS WIND ENERGY LIMITED

Registered office: The IL&FS Financial Centre, Plot C-22, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400051 **CIN:** U40106MH2013PLC308845

Statement of Standalone Financial Results for the year ended 31st March 2019 (Amount in Rs. lakhs)

S. No.	Particulars	March 31, 2019	March 31, 2018
1	Income from operations	-	6.75
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(58,851.69)	(8,497.63)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(58,851.69)	(8,497.63)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(58,851.69)	(8,497.63)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-
6	Paid -up Equity Share Capital	49,005.00	49,005.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(25,779.34)	33,072.35
8	Networth (excluding Revaluation Reserve)	(25,779.34)	33,072.35
9	Paid -up DebtCapital / Outstanding Debt / Subordinated Liabilities (including intrest)	67,663.78	54,646.07
10	Debt Equity Ratio	(2.62)	1.65
	Earnings per share (EPS)		
11	- Basic (Rs.)	(12.01)	(1.73)
	- Diluted (Rs.)	(12.01)	(1.73)
12	Capital Redemption Reserve	-	-
13	Debenture Redemption Reserve	-	-
14	Debt Service coverage Ratio	(9.10)	(0.01)
15	Interest Service Coverage Ratio	(9.10)	(0.03)

Notes to Financial Results:

The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of the Stock Exchange- BSE websites www.bseindia.com and Company's website www.ilfsenergy.com.

For and on behalf of the Board of Directors Sd

Place: Mumbai Santosh Swamy Date: September 02, 2020 Directo

Remi Process Plant and Machinery Limited

(CIN): L28920MH1974PLC017683 Registered Office: Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400063, Tel. No. 022-40589888, Fax No.: 022-26852335

NOTICE is hereby given that the 46th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 30th September, 2020 at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) pursuant to MCA Circular dated 5th May 2020 read with Circular dated (CAYWI) pursuant to linch circular dated still may, 2020 read with Circular dated 8th April, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020 (collectively referred to as 'Relevant Circulars) to transact the business as set out n the notice of the AGM. Pursuant to Relevant Circulars, the Notice of the 46th AGM,Annual Report for the financial year 2019-20 sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) and also available on the Company's website www.remigroup.com website of NSDL at www.evoting.nsdl.com and website of Stock exchange

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through (V/C)/(OAVM), who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGM through e-voting. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC/OAVM facility provided by NSDL. The details of remote e-voting are given below

-) Date and time of commencement of remote e-voting: 25.09.2020 (9.00 a.m
- 2) Date and time of end of remote e-voting : 29.09.2020 (5.00 p.m. IST) 8) Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 29.09.2020
- 4) The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 23rd September, 2020. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off date i.e. 23.09.2020, only shall be entitled to avail the facility of remote e voting/voting during the AGM.
- Any person who acquires shares of the Company and become a member afte dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com) Members holding shares in Physical Form, Kindly refer the detailed instruction

Any query/concern/grievances connected with voting by electronic means may be referred to the e-voting user manual for shareholders available at the website of NSDL. viz., www.evoting.nsdl.com. The Members may also contact NSDL at the designated e-mail address evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal of NSDL at amitv@nsdl.co.in on Tel. No. 022-24994360 or toll free nuber1800-222-990.

FURTHER, NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 23rd September, 2020 to Wednesday, the 30th September, 2020 (Both days inclusive) for the purpose o AGM

Kindly register your e-mail ID (In case shares are held in physical mode rovide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of PAN card), by email to rppm_igrd@remigroup.com.) (In case shares are held in demat mode rppm_igrd@remigroup.com.) (In case shares are held in demat mode -provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to

For Remi Process Pland and Machinery Limited Rishabha Saraf

Place: Mumbai Date: 04.09.2020

rppm_igrd@remigroup.com)

www.bseindia.com.

Executive Director

Remi Sales and Engineering Limited

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 30th September, 2020 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) pursuant to MCA Circular dated 5th May, 2020 read with Circular dated 8th April, 2020 and 13th April, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020 (collectively referred to as 'Relevant Circulars) to transact the business as set our (Collectively reliefed to as relevant oriticals) to trainsact the obsciless as set out in the notice of the AGM.Pursuant to Relevant Circulars, the Notice of the **40th** AGM,Annual Report for the financial year 2019-20 sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositor Participant(s) and also available on the Company's website www.remigroup.com website of NSDL at www.evoting.nsdl.com and website of Stock exchange

regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through (V/C)/(OAVM), who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGM through e-voting. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC/OAVM facility provided by NSDL. The details of remote e-voting are given below

-) Date and time of commencement of remote e-voting: 25.09.2020(9.00 a.m. IST
- Date and time of end of remote e-voting: 29.09.2020 (5.00 p.m. IST)
 Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 29.09.2020
- The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 23rd September, 2020. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as cut off date i.e 23.09.2020, only shall be entitled to avail the facility of rem
- dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com Members holding shares in Physical Form, Kindly refer the detailed instruction

red to the e-voting user manual for shareholders available at the website of NSDL.viz., www.evoting.nsdl.com.The Members may also contact NSDL at the designated e-mail address evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal of NSDL at amitv@nsdl.co.in on Tel. No. 022-24994360 or toll free number 1800-222-990 FURTHER, NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companie Act. 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules

Kindly register your e-mail ID (In case shares are held in physical mode provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to rse_igrd@remigroup.com.) (In case shares are held in demat mode - provide DPID-CLID (16 digit DPID -CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to rse_igrd@remigroup.com

Place : Mumbai Date: 04.09.2020

Remi Securities limited

(CIN): L65990MH1973PLC016601 Registered Office: Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400063, Tel. No. 022-40589888, Fax No.: 022-26852335

NOTICE is hereby given that the 47th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on **Tuesday, 29th September, 2020 at 1.00** p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) pursuant to MCA Circular dated 5th May, 2020 read with Circular dated 8th April, 2020 and 13th April, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020 (collectively referred to as 'Relevant Circulars) to transact the business as set out in the notice of the AGM. Pursuant to Relevant Circulars, the Notice of the 47th AGM, Annua Report for the financial year 2019-20 sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) and also available on the Company's website www.remigroup.com, website of NSDL a www.evoting.nsdl.com and website of Stock exchange www.bseindia.com.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting ovided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resoluti orth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through (V/C)/(OAVM), who have not cast thei vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGM through e-voting. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC/OAVM facility provided by NSDL. The details of remote e-voting are given below:

- Date and time of commencement of remote e-voting: 24.09.2020 (9.00 a.r
- Date and time of end of remote e-voting: 28.09.2020 (5.00 p.m. IST) Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 28.09.2020
- The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 22nd September, 2020. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off date i.e 22.09.2020, only shall be entitled to avail the facility of remote e voting/voting during the AGM.
- Any person who acquires shares of the Company and become a member afte dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com
- Members holding shares in Physical Form, Kindly refer the detailed instruc

Any query/concern/grievances connected with voting by electronic means may be referred to the e-voting user manual for shareholders available at the website of NSDL.viz.,www.evoting.nsdl.com.The Members may also contact NSDL at the designated e-mail address evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal of NSDL at amitv@nsdl.co.in on Tel. No. 022-24994360 or toll free nuber1800-222-990. FURTHER, NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companie Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, the 22nd September, 2020 to Tuesday

the 29th September, 2020 (Both days inclusive) for the purpose of AGM. Kindly register your e-mail ID (In case shares are held in physical mode provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to rs_igrd@remigroup.com.) (In demat mode - provide DPID-CLID (16 digit DPID or 16 digit beneficiary ID). Name, client master or copy of Consolidated Account

statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to rs_igrd@remigroup.com) For Remi Securities Limited

Place: Mumbai

for e-voting.

Place : Mumbai

Date: 04.09.2020

Date: 04.09.2020

Sanjay Maheshwari Whole Time Director

FUTURE MARKET NETWORKS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L45400MH2008PLC179914 Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari - Vikhroli Link Road Jogeshwari East, Mumbai - 400060. | Tel: 022-4069 5603. Fax: 022 - 4069 5773. | Email: info.fmnl@futuregroup.in | Website: www.fmn.co.in

NOTICE OF 12[™] ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

lotice is hereby given that the 12th Annual General Meeting ("AGM") of the Members of the ompany is scheduled to be held on Tuesday, September 29, 2019 at 2.00 p.m. through /ideo Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with Genera Firculars numbers 20/2020, 14/2020, 17/2020 and all other applicable laws and circulars sued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities Exchange Board of India (SEBI) to transact the business as set forth in the Notice onvening the said AGM.

Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 ('the Act'), rules made ereunder, Regulation 36 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements egulations, 2015 ("the Listing Regulations") and Secretarial Standard on General Meeting SS-2), the notice of AGM setting out the business to be transacted there at with Annual leport of the Company for the financial year ended on March 31, 2020 have been dispatched lectronically via e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent or Depositories on September 03, 2020.

ursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations, the Register f Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Vednesday, September 23, 2020 to Tuesday, September 29, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM. In compliance with provisions of Section 108 of the Act read with rules made thereunder,

as amended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing the remote e-voting facility to members to cast their vote lectronically through electronic voting system of National Depository Services Limited NSDL") ("remote e-voting"). All members are informed that:

- All the businesses as stated in the notice of AGM will be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting period shall commence on Saturday, September 26, 2020 at 9:00 am and will end on Monday, September 28, 2020 at 5:00 pm. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is September 22, 2020.
- The persons who acquire shares and become members of the Company after dispatc of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. September 22, 2020 may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provide in the notice of AGM and on website of NSDL https://www.evoting.nsdl.com.
- In case of any queries relating to e-voting, members/beneficial owners may contact NSDL through sending e-mail to evoting@nsdl.co.in or call at 1800-222-990.
- The members may note that:
- a. Once the e-vote on the resolution is cast by the members, may also attend/participa in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.
- b. The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at AGM.
- c. For technical assistance regarding VC/OAVM participation in AGM, members may contact Ms. Soni Singh at 022-24994559 and/or Ms. Sarita More at 022-24994890 or write at $\underline{sonis@nsdl.co.in} \ and/or \ \underline{saritam@nsdl.co.in} \ respectively.$

The Annual Report along with the Notice is also available on the Company's website at www.fmn.co.in, websites of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

espectively and on website of NSDL at www.evoting.nsdl.com. For Future Market Networks Limited

Anil Cherian

Place : Mumbai Date : September 04, 2020

Head - Legal and Company Secretary

Bajrang Finance Limited (CIN): L65990MH1971PLC015344

Registered Office: Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East) Mumbai-400 063, Tel. No. 022-40589888, Fax No. : 022-26852335 NOTICE is hereby given that the 48th Annual General Meeting (AGM) of the

Members of the Company will be held on **Tuesday, 29th September, 2020 at 11.30 a.m.** (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) pursuant to MCA Circular dated 5th May, 2020 read with Circular dated (CANWII) pursuant to linear circular date of thinking, 2020 read with circular dated 8th April, 2020 and 13th April, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020 (collectively referred to as 'Relevant Circulars) to transact the business as set out in the notice of the AGM. Pursuant to Relevant Circulars, the Notice of the 48th AGM, Annual Report for the financial year 2019-20 sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company Depository Participant(s) and also available on the Company's website www.remi website of NSDL at www.evoting.nsdl.com and website of Stock exchange www.bseindia.com.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resolutions se forth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through (V/C)/(OAVM), who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGN through e-voting. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC/OAVM facility provided by NSDL. The details of remote e-voting are given below:

- 1) Date and time of commencement of remote e-voting: 24.09.2020(9.00 a.m
- Date and time of end of remote e-voting: 28.09.2020 (5.00 p.m. IST) 3) Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 28.09.2020
- 4) The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 22nd September, 2020. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off date i.e 22.09.2020, only shall be entitled to avail the facility of remote e
- voting/voting during the AGM.

 5) Any person who acquires shares of the Company and become a member after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com
- 6) Members holding shares in Physical Form, Kindly refer the detailed instruction for e-voting.

Any query/concern/grievances connected with voting by electronic means may be referred to the e-voting user manual for shareholders available at the website of NSDL.viz.,www.evoting.nsdl.com.The Members may also contact NSDL at the designated e-mail address evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal of NSDL at amity@nsdl.co.in on Tel. No. 022-24994360 or toll free number 1800-222-990. FURTHER, NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companie Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, the 22nd September, 2020 to Tuesday the 29th September, 2020 (Both days inclusive) for the purpose of AGM.

Kindly register your e-mail ID (In case shares are held in physical mode provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificat (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (sel attested scanned copy of Aadhar Card) by email to bal_igrd@remigroup.com. (In case shares are held in demat mode - provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidate Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (sel attested scanned copy of Aadhar Card) to baj_igrd@remigroup.com)

Place: Mumbai

Date: 04.09.2020

For Bajrang Finance Limited

K K Fincorp Limited

Members of the Company will be held on Tuesday, 29th September, 2020 at 2.30 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) pursuant to MCA Circular dated 5th May, 2020 read with Circular dated 8th April 2020 and 13th April, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020 (collectively referred to as 'Relevant Circulars) to transact the business as set out in the notice of the AGM, Pursuant to Relevant Circulars, the Notice of the 39th AGM, Annual Report for the financial year 2019-20 sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) and

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resolutions se forth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through (V/C)/(OAVM), who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGM through e-voting. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC/OAVM facility provided by NSDL. The details of remote e-voting are given below:

- 1) Date and time of commencement of remote e-voting: 24.09.2020(9.00 a.m.
- Date and time of end of remote e-voting: 28.09.2020 (5.00 p.m. IST)
- The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 22nd September, 2020. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the dep cut off date i.e 22.09.2020, only shall be entitled to avail the facility of remote e
- Any person who acquires shares of the Company and become a member after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com Members holding shares in Physical Form, Kindly refer the detailed instruction

Any query/concern/grievances connected with voting by electronic means may be

for e-voting.

referred to the e-voting user manual for shareholders available at the website of NSDL.viz., www.evoting.nsdl.com.The Members may also contact NSDL at the designated e-mail address evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal of NSDL at amitv@nsdl.co.in on Tel. No. 022-24994360 or toll free nuber 1800-222-990 FURTHER, NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companie Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the

Kindly register your e-mail ID (In case shares are held in physical mode provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to kkii_igrd@remigroup.com.) (In case shares are held in demat mode - provide DPID-CLID (16 digit DPID -CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to kkii_igrd@remigroup.com)

Shiv Kumar Sharma Place : Mumbai Whole Time Director Date: 04.09.2020

Remi Elecktrotechnik Limited (CIN): L51900MH1988PLC047157

Registered Office Plot No 11 Cama Industrial Estate Goregan (East.) Mumbai-400063, Tel. No. 022-40589888, Fax No. : 022-26852335

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on **Wednesday, 30th September, 2020 at 1.00 p.m.** (IST) through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM) pursuant to MCA Circular dated 5th May, 2020 read with Circular dated 8th April, 2020 and 13th April, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020 collectively referred to as 'Relevant Circulars) to transact the business as set ou n the notice of the AGM. Pursuant to Relevant Circulars, the Notice of the 40th AGM, Annual Report for the financial year 2019-20 sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) and also available on the Company's website www.remigroup.com vebsite of NSDL at www.evoting.nsdl.com and website of Stock exchange

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resolutions se orth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through (V/C)/(OAVM), who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGM through e-voting. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC/OAVM facility provided by NSDL. The details of remote e-voting are given below

- Date and time of commencement of remote e-voting: 25.09.2020 (9.00 a.m
- Date and time of end of remote e-voting: 29.09.2020 (5.00 p.m. IST) Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 29.09.2020
- The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 23rd September, 2020. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the dep cut off date i.e 23.09.2020, only shall be entitled to avail the facility of remote e voting/voting during the AGM.
- Any person who acquires shares of the Company and become a member after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com

 Members holding shares in Physical Form, Kindly refer the detailed instruction
- Any query/concern/grievances connected with voting by electronic means may be referred to the e-voting user manual for shareholders available at the website o NSDL.viz.,www.evoting.nsdl.com.The Members may also contact NSDL at the

designated e-mail address evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal of NSDI at amitv@nsdl.co.in on Tel. No. 022-24994360 or toll free number 1800-222-990. FURTHER, NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companie Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Adminis 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 23rd September, 2020 to Wednesday, the 30th September, 2020 (Both days inclusive) for the purpose of Kindly register your e-mail ID (In case shares are held in physical mode

provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to rei_igrd@remigroup.com.) (In case shares are held in demat mode- provide DPID-CLID (16 digit DPID -CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidates Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to rei_igrd@remigroup.com)

For Remi Elecktrotechnik Limited Vishwambhar C. Sara

Chairman & Managing Director

Remi Edelstahl Tubulars Limited (CIN): L28920MH1970PLC014746

Registered Office: Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063, Tel. No. 022-40589888, Fax No. : 022-26852335 NOTICE is hereby given that the 49th Annual General Meeting (AGM) of the

Members of the Company will be held on **Wednesday, 30th September, 2020 at 11.30 a.m.** (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) pursuant to MCA Circular dated 5th May, 2020 read with Circular dated 8th April, 2020 and 13th April, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020 (collectively referred to as 'Relevant Circulars) to transact the business as set out n the notice of the AGM Pursuant to Relevant Circulars, the Notice of the 49th AGM, Annual Report for the financial year 2019-20 sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) and also available on the Company's website www.remigroup.com vebsite of NSDL at www.evoting.nsdl.com and website of Stock exchange www.bseindia.com.

rursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through (V/C)/(OAVM), who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGM through e-voting. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC/OAVM facility provided by NSDL. The details of remote e-voting are given below

1) Date and time of commencement of remote e-voting: 25.09.2020(9.00 a.m

Date and time of end of remote e-voting : 29.09.2020 (5.00 p.m. IST)

3) Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 29.09.2020
4) The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 23rd September, 2020. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off date i.e 23.09.2020, only shall be entitled to avail the facility of remote evoting/voting during the AGM.

Any person who acquires shares of the Company and become a member after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com

6) Members holding shares in Physical Form, Kindly refer the detailed instruction for e-voting.

Any guery/concern/grievances connected with voting by electronic means may be referred to the e-voting user manual for shareholders available at the website of NSDL.viz.,www.evoting.nsdl.com.The Members may also contact NSDL at the designated e-mail address evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal of NSDL at amitv@nsdl.co.in on Tel. No. 022-24994360 or toll free nuber1800-222-990 FURTHER, NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules

2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 23rd September, 2020 to Wednesday, the 30th September, 2020(Both days inclusive) for the purpose of Kindly register your e-mail ID (In case shares are held in physical mode provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to rmi_igrd@remigroup.com. (In case shares are held in demat mode - provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self

attested scanned copy of Aadhar Card) to rmi_igrd@remigroup.com) For Remi Edelstahl Tubulars Limited

Rishabh Sarat Place : Mumbai **Managing Director**

Mahabir Prasad Sharma Whole Time Directo

Tel: (V) Moi: L17000MH1997PLC111406

Tel: 022-61206222, Email Id: info@groupsks.com | Website: groupsks.com
INFORMATION TO THE SHAREHOLDERS ON THE 23rd (TWENTY THIRD) ANNUAL
GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL

MEANS (OAVM), AND BOOK CLOSURE

imited (at www.nseindia.com). The facility for joining the meeting shall be kept open at least 15 minutes before the time scheduled, and shall not be closed till expiry of 15 minutes after such scheduled time. Electronic Copies of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2019-20:

Participation in AGM through VC / OAVM: Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders 103 of the Companies Act, 2013.

Manner of registering/updating their E-mail ID: The members who have not registered their email addresses with the company can get the same registered with the company by sending their email addresses with their full name,

Notice is also hereby given that pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

(CIN): L31100MH1980PLC022314

Registered Office : Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400063, Tel. No. 022-40589888, Fax No. : 022-26852335

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and

voting/voting during the AGM .

Any person who acquires shares of the Company and become a member after

Any query/concern/grievances connected with voting by electronic means may be

2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 23rd September, 2020 to Wednesday, the 30th September, 2020 (Both days inclusive) for the purpose of

> For Remi Sales and Engineering Limited Sandeep Kasera Whole Time Director

(Formerly known as Kuberkamal Industrial Investments Limited) (CIN): L65990MH1981PLC023696
Registered Office: Plot No.11, Cama Industrial Estate,Goregaon (East), Mumbai-400 063, Tel. No. 022-40589888, Fax No.: 022-26852335 NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the

also available on the Company's website www.remigroup.com, website of NSDL at www.evoting.nsdl.com and website of Stock exchange www.bseindia.com.

Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 28.09.2020

voting/voting during the AGM.

Company will remain closed from Tuesday, the 22nd September, 2020 to Tuesday, the 29th September, 2020 (Both days inclusive) for the purpose of AGM.

For K K Fincorp Limited

एस. पी. कॅपिटल फायनान्सिंग लि.

जून, २०२० संपलेल्या तिमाही करिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

l	जाहिरातीत कृपया आम्हाला अधिसूचित करावयाचा	``	•	•			•		(रु. लाखांत)
l	सूचना कालावधी जाहीरात प्रकाशनाच्या तारखेपासून	अ. क्र.	तपशील		अलिप्त			एकत्रित	
ŀ	१० दिवसांत असा वाचावा. कृपया ध्यानांत घ्यावे की, ई-मेल आयडी prachi.joshi@psjlegel.com असा			संपेलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
	चुकीचा छापला होता तो दुरुस्त करून prachi.joshi@psjlegal.com असा वाचावा.			३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित)	३०.०३.२०२० (लेखापरिक्षित)	३०.०६.२०१९ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	३०.०६.२०१९ (अलेखापरिक्षित)
		१	प्रवर्तनाकडून एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१५.२३	४८.७१	८४.९७	१५.२	87.88	28.82
ı	Thouse	?	मागील जीएएपी अंतर्गत करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)			४.५८			8.89
ı	The spirit of	3	इक्विटी इन्व्हेस्टमेंटमधील गुंतवणुकीच्या रास्त मुल्यावर						
ı	Mumbai is now		अधिक/(वजा) लाभ/(प्रभार) इंड-एएस अंतर्गत करपश्चात						
ı	IVIGITIDAL IS 110W	*	इड-एएस अतगत करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	8.83	٧.٩	_	४.३७	३.९६	_
ı	00	4	इतर सर्वसमावेशक उत्पन्न	0.02	-8.८३		0.02	-8.63	-
ı	92 years old!	Ę	इंड-एएस अंतर्गत संपलेल्या तिमाहीकरिता एकूण सर्वसमावेशक						
ı			उत्पन्न	8.88	२.२७	४.५८	8.3८	२.१३	8.89
ı		9	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य प्रत्येकी रु. १० च्या)	६०१.२२	६०१.२२	६०१.२२	६०१.२२	६०१.२२	६०१.२२
I	FREEPRESS	۷	प्रती समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १० च्या) मलभत आणि सौम्यिकत	واهره	0.0	0.04	0,0	واه. ه	0.0
- 88		• 1	। मलमत ज्ञाण साम्यिकत	1 0.09	0.09	0.00	1 0.00	1 0.09	1 0.09

ठिकाणः मुंबई दिनांक: ०३.०९.२०२०

१. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये दाखल एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.spcapital.in आणि (बीएसई लिमिटेड) (www.bseindia.com) यावर उपलब्ध आहे.

एस. पी. कॅपिटल फायनान्सिंग लिमिटेडसाठी

सुरेशचंद पी. जैन (व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन नं.: ००००४४०

डीआयएन : ०<u>३१३</u>४३४८

संतोष बोरकर

KSB b. केएसबी लिमिटेड

गरवारे सिंथेटिक्स लिमिटेड

नोंदणी कार्यालय : मनिष टेक्स्टाईल्स इंडस्ट्रियल प्रिमायसेस, गोल्डन केमिकल समोर, पेणकरपाडा, मिरा रोड, ठाणे – ४०११०४

२८ सप्टेंबर, २०२० रोजी होणाऱ्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी भागधारकांना

दिनांक २९.०८.२०२० रोजीच्या सूचनेसाठी

३०.०८.२०२० रोजी नवशक्ती (मराठी आवृत्ती) आणि फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी आवृत्ती) मध्ये प्रकाशित वार्षिक

सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या संदर्भासह सदर सूचनेत बूक क्लोजरची तारीख २३ सप्टेंबर, ते २८ सप्टेंबर २०२० अशी नमूद करण्यात आली होती ती आता २२ सप्टेंबर, २०२० ते २८ सप्टेंबर, २०२० (अभिलेख तारीख : २१

भागधारकांना वरील दरुस्तीची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे. दिनांक २९.०८.२०२० रोजीच्या सचनेच्य

ाएन : एल९९९९एमएच१९६९पीएलसी०१४३७१, फोन : ०२२–२८४५७७६३

नखारे

ठिकाण : ठाणे

सही/-

प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ इंडिया

दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२०

सप्टेंबर, २०२०) अशी वाचणे आवश्यक आहे.

The spirit of Mumbai is now 92 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in

विक अग्रेस स्थिया BOI स्पेशलाईज्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा

१ला मजला, ७०/८०, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१

जाहीर सूचना सदर खाते मे. मग्नोलिया लि. मध्ये बँक ऑफ बडोदा कडे सध्या गहाण प्लॉट क्र.

सी-१०, एमआयडीसी महाड, इंडस्ट्रियल क्षेत्र, गाव बिरवाडी, तालुका महाड,

जिल्हा रायगड-४०२३०९ येथे जमीन आणि इमारत आणि प्लांट ॲण्ड मिशनरी

मिळकतीच्या संदर्भासह आमच्याद्वारे २४.०८.२०२० रोजी फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी)

आणि नवशक्ति (मराठी) मध्ये ई-लिलावाकरिता प्रकाशित जाहीर सचनेचा संदर्भा

सह सर्वसामान्यांना याद्वारे कळविण्यात येते की, अपरिहार्य परिस्थितीमुळे सरफैसी

आयनॉक्स एअर प्रॉडक्टस प्रा. लि.

सीआयएन : यु२४९९९एमएच१९६३पीटीसी०१२६२५

नों. कार्यालय: ७ वा मजला, सिजे हाऊस, डॉ. ए. बी. रोड, वरळी,

मुंबई - ४०००१८. **ईमेल** : info@inoxap.com,

वेबसाईट : www.inoxairproducts.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनीची वेबसाईट www.inoxairproducts.com वर जी

अपलोड केली आहे त्या सभेच्य सचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता आयनॉक्स एअर

प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेडच्या सभासदांची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ब्रधवार, ३०

सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. ७ वा मजला, सिजे हाऊस, डॉ. ॲनी बेझंट रोड,

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन

नियम, २०१४ च्या नियम १० अंतर्गत याद्वारे ही सूचना देखील देण्यांत येते की, वार्षिक

सर्वसाधारण सभेच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण

नोंदवही २३ सप्टेंबर, २०२० पासून ३० सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद

दोघी १ आणि २ राहणार येथे फ्लॅट क्र. ६०१/ए, ६वा मजला, सिल्व्हर क्रेस्ट इमारत, प्लॉट क्र. बी

३) श्री. हरिश्चंद्र तुकाराम निकम, तुकाराम निकम यांचा मुलगा, प्लॉअ क्र. ई४७, रो हाऊस क्र

३०, फडके स्कूल जवळ, सेक्टर ६, न्यु पनवेल, रायगड–४४० २०६, महाराष्ट्र. रु. ४४.५० करिता टर्म लोन खाते क्र. ५२०७००१६०००३७४०१ लाख तुम्हाला क्र

तुम्ही क्र. १) श्री. अशोक एम. वांगे आणि तुम्ही क्र. २) श्रीम. रेश्मा व्ही वांगे, कर्जदार म्हणून तुम्ही

क्र. ३) श्री. हरिश्चंद्र तुकाराम निकम, हमीदार म्हणून यांच्या नावे आहेत आणि जे आमच्या मुंबई मुलुंड

पश्चिम शाखेचे कर्जदार आहेत. ही तिन्ही खाती ०२.**.१**२.२०१९ रोजीपासून नॉन परफॉर्मिंग ॲसेटस म्हण

परावर्तित करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे सरफैसी ॲक्ट अन्वये याबाबत कारवाई सुरू करण्यात आले

असून सिक्युरिटायझेशन अँड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २०२० च्या कलम १३(२) आणि (३) अन्वये बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्यांकडून आपण

सर्वांवर १८.०३.२०२० रोजी तपशिलवार मागणी सूचना बजावण्यात आलेली आहे. सदर मागणी सचन आपणा सर्वांना स्पीडपोस्टने पाठवण्यात आलेली असून ती प्राप्त झाल्याची सूचनाही येणे अपेक्षित होते. मात्र

श्री. हरिश्चंद्र तुकाराम निकम यांच्यापर्यंत ही मागणी सूचना पोहोचूच शकलेली नाही. सबब, सरफैसी

ॲक्ट २००२ मधील तरतुर्दीमध्ये निर्देशित केलेल्या प्रक्रियेनुसार आम्ही सदर नागणी सूचनेतील मजकूर य जाहीर सूचनेद्वारे प्रकाशित करत आहोत. एकूण थकबाकी १८.०३.२०२० रोजीस टीएल खाते क्र

५२०७००१६०००३७४०१ अन्वये रु. ८४.४४२.०६ सह ०४.०३.२०२० रोजीपासन परिणामांसह मासिव वक्रवाढीने ९.५५% दराने पुढील व्याजाची ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून ६० (साउँ) दिवसांत आपण य

<u>मालमत्तेचा तपशील :</u> नोंदणीकृत उप जिल्हा उल्हासनगर आणि जिल्हा ठाणे हद्दीत आणि कुलगा

बदलापूर महानगरपालिकाच्या हद्दीत महसूल गाव जोवली तालुका अंबरनाथ, जि. ठाणे येथे स्थित

असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हें क्र. २/३ आणि ३/३ वर बांधलेले मातोश्री पार्क नाव

ज्ञात इमारतीच्या सी विंग मध्ये ७व्या मजल्यावर दोन्ही १) रहिवासीत फ्लॅट क्र. ७०३, मोजमापि

४८८ चौ. फू. ४५.३५ चौ. मीटर्सशी संलग्न चटई क्षेत्र आणि २) रहिवासीत फ्लॅट क्र. ७०४

मोजमापित ६६३ चौ. फू. ६१.६१ चौ. मीटर्सशी संलग्न (चटई क्षेत्र समाविष्ट ब्रेक क्षेत्र, आर्किटेव

कृपया याची नोंद घ्यावी की, मी जो या बँकेचा अधिकृत अधिकारी असून या बँकेने आपणास दिलेल्या ६

पुढे, आपले लक्ष सदर कायद्याच्या कलम १३(८) याकडेही आम्ही वेधू इच्छित असून, त्यातीत

. तरतुदींनुसार तारण सोडवण्याची मुदत या मालमत्तेच्या जाहीर लिलावाची नोटिस अथवा निविदांची

फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांक (सीआयएन)- एल४५४००एमएच२००८पीएलसी१७९९१४

नोंदणीकृत कार्यालयः नॉलेज हाऊस, श्याम नगर, ऑफ जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड.

जोगेश्वरी पूर्व, मुंबई- ४०००६०, दूरध्वनीः ०२२-४०६९५६०३

फॅक्सः ०२२-४०६९५७७३ इमेलःinfofmnl@futuregroup.in वेबसाइटः www.fmn.co.in

१२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि इ-मतदान माहितीसंबंधी सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम

मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी दपारी २.०० वाजनासदर एजीएम आयोजिन करणाऱ्या सचनेत

नमूद केलेले कामकाज पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्याकॉपोरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए) आणि

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने जारी केलेल्या सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक

२०/२०२०, १४/२०२०, १७/२०२० आणि इतर सर्व लागू असलेले कायदे आणि परिपत्रकांचे पालन करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम)द्वारे केले जाईल.

कंपनी कायदा २०१३ (कायदा)चे कलम १०१, त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम, सेबी (नोंदणी

उत्तरदायित्व आणि उद्घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ३६ (नोंदणी नियमावली) आणि सेक्रेटरियल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग (एसएस-२) च्या अनुषंगाने एजीएममध्ये पार पाडल्या जाणाऱ्या

कामकाजाची माहिती देणारी सूचना आणि ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील कंपनीचा

आर्थिक अहवाल अशा सर्व सदस्यांना इमेलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आला आहे ज्यांचे इमेल

पत्ते कंपनी/ निबंधकांकडे तसेच हस्तांतरण एजंट किंवा डिपॉझिटरी यांच्याकडे ०३ सप्टेंबर २०२० रोजी

कायद्याचे कलम ९१ सोबत वाचावे. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चे नियम १०

आणि नोंदणी आवश्यकतेच्या नियमन ४२च्या अनुषंगाने सदस्यांचे नोंदणीपुस्तक आणि कंपनीचे समभाग

हस्तांतरण पुस्तके बुधवार दिनांक २३ सप्टेंबर २०२० ते मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२० या

कायद्याच्या कलम १०८च्या तरतुदी, सोबत वाचावे वेळोवेळी दुरूस्त केलेले त्याअंतर्गतचे नियम आणि

नोंदणी उत्तरदायित्वाचे नियम ४४च्या पूर्ततेनुसार कंपनी आपल्या सदस्यांना नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस

लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारें (एनएसडीएल) (दूरस्थ इ-मतदान) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

१. एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले सर्व कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे पूर्ण केले

२. दूरस्थ इ-मतदानाचा कालावधी शनिवार दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता

३. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी पात्रता ठरवण्याची अंतिम तारीख

४. ज्या व्यक्ती एजीएमची सूचना पाठवण्यात आल्यानंतर समभाग धारण करतील आणि कंपनीच्या

सदस्य होतील आणि अंतिम तारखेला म्हणजे २२ सप्टेंबर २०२० रोजी समभाग धारण करतील

त्यांना एजीएमच्या सूचनेत आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर म्हणजे

https://www.evoting.nsdl.com वर नमूद केलेल्या सूचनेचे आणि प्रक्रियेचे पालन करून आपले

इ-मतदानासंबंधी काहीही शंका असल्यास सदस्य/ लाभार्थी मालक एनएसडीएलशी

evoting@nsdl.co.inयेथे इमेल पाठवून किंवा १८००-२२२-९९० येथे फोन करून संपर्क साधू शकतात.

र) सदस्यांनी ठरावावर मतदान केल्यावर त्यांना व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहता

ल) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीपुस्तकात किंवा अंतिम तारखेला डिपॉझिटरींनी राखलेल्या

लाभार्थी मालकांच्या नोंदणीपुस्तकात नमूद आहेत्यांनाच दूरस्थ इ-मतदान आणि एजीएममध्ये

त्यानंतर एनएसडीएलकडून दूरस्थ इ-मतदानाची यंत्रणा अकार्यरत केली जाईल.

सुरू होईल आणि तो सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपेल.

कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) एजीएमसाठी बंद असतील.

सदस्यांनी कृपया खालील गोष्टींची नोंद घ्यावी की,

मतदानाची सुविधा मिळू शकेल.

इमेल लिह्न संपर्क साधू शकतील.

स्थानः मुंबई

दिनांकः ०४ सप्टेंबर २०२०

www.evoting.nsdl.com येथेही उपलब्ध आहे.

येईल/ सहभागी होता येईल परंतु पुन्हा मतदान करता येणार नाही.

मतदान करण्याची यंत्रणा देत आहे. सर्व सदस्यांना माहिती देण्यात येते कीः

नोंदणीकत केलेले आहेत.

मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकार्र

वसांच्या मुदतीत अथवा ही मुदत संपण्यापूर्वी जर आपण थिकत रकमेचा भरणा केला नाहीत, तर या थिकत पाठी उपरोल्लेखित मालमत्तांबाबत योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे आहे.

प्रोजेक्शन एरिया, फ्लॉवर बेड क्षेत्र, ड्राय कॉलनी, कप बोर्ड सर्व्हिस क्षेत्र इ.)

नोटिस प्रसिद्ध होते, त्या तारखेपर्यंतच असते, याची नोंद घ्यावी.

आयनॉक्स एअर प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड साठी

कंपनी सेक्रेटरी

सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम

१३(२) आणि (३) अन्वये नोटीस

फोन क्रमांक ०२२-२६३००४९०, मोबा : ९६५४९९५४१०

इ-मेल : mumbaiarm@ktkbank.con

सीआयएन : L85110KA1924PLC001128

वरळी. मंबई - ४०००१८ येथे घेण्यांत येणार आहे. सभासदांनी कपया ती पाहावी.

ॲक्ट २००२ अन्वये चालू असलेला लिलाव काडून घेत आहोत.

होणाऱ्या गैरसोयीबद्ध अंत्यत दिलगीर आहेत

(NDX)

ठिकाण : मुंबई दिनांक : ३ सप्टेंबर, २०२०

असेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रँच

ऑफिस अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३.

कर्नाटका बॅक लि.

पहिला मजला. मनीष नगर शॉपिंग सेंटर, आझादनगर, पोस्ट

२) श्रीम. रेश्मा ए वांगे. अशोक एम वांगे यांची पत्नी

१) श्री. अशोक एम वांगे, श्री. महादेव दौलत वांगे यांचा मुलगा

रहेजा विहार साकी विहार, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०७२.

दू.: २२६७ १०६६, २२६७ ३५४९, ईमेल आयडी: SARM.Mumb

(पूर्वीचे केएसबी पम्प्स लिमिटेड म्हणून ज्ञात) नोंदणीकृत कार्यालयःकार्यालयः क्र. ६०१, रनवाल आर-स्क्वेअर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८०

सीआवर्णन: L२९१२०चन्न१९६०PLC०११६३५ सीआवर्णन: L२९१२०चन्न१९६०PLC०११६३५ दूर. क्र. ०२२–२१६८१३०० ईं-मेल : compsec.india@ksb.com वेबसाइट : www.ksbindia.co.in

सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान तपशील सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दि २८ सप्टेंबर, २०२० रोजी द. ३.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) केवळ मार्फत एजीएमच्या ठिकाणी सूचनेमधील पार पडलेल्या सभेच्या

सूचनेत विहित विषयांवर विचाराविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. ... कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूदीसहवान व नियम अनुसार (ॲक्ट) सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सची विनियमन) च्या तरतृद अनुसार व सामान्य सर्क्यलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे. २०२० सहवाचन सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० व सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजी जारी कॉर्पोरेट अफेअर्सचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी भारत सरकार (एमसीए) व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० सहवाचन सेबी द्वारे जारी. एमसीए व सेबी अनुसार एजीएमच्या सूचनेमध्ये सूचित कंपनी व कोविड-१९ महामारीच्या कारणास्तव संदर्भ पाहाता भागधारक यांना केवळ ईमेल द्वारे कॅलेंडर साल २०२० दरम्यान

एजीएमची स्चना डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/कंपनी यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडी वर ईलेक्ट्रॉनिकली भागधारक यांना पाठविली आहे भागधारक यांना विनंती आहे की, त्यांचे ईमेल आयडी व दूरध्वनी क्रमांक नोंदणीकृत करावे व लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. यांना कंपनीच्या रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) यांच्यासह सूचना व वार्षिक अहवाल स्विकृत करण्याकरिता पाठवावी. ईमेल द्वारे विनंती पाठविण्याकरिता

वार्षिक अहवाल तसेच प्रत्यक्ष प्रत पाठवणी केली आहे. सन २०१९ करिता वार्षिक अहवालासह

ईलेक्ट्रॉनिक मोड : संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स प्रत्यक्ष मोड : rnt.helpdesk@linkintime.co.in dm enotices@linkintime.co.in

सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.ksbindia.co.in वर उपलब्ध आहे व बीएसई लिमिटेड वेबसाइट www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाइट /ww.nseindia.com) वर उपलब्ध आहे.

परोक्ष ई-मतदान कालावधी शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर, २०२० (स. ९.०० वा. भाप्रवे) सुरु होत आहे व रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० (साय. ५.०० वा. भाप्रवे) बंद होत आहे. परोक्ष ई-मतदान मॉड्यूल रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे मतदानाकरिता ई-मतदानाद्वारे अकार्यतर ज्रण्यात येईल व परोक्ष ई–मतदान सदर वेळेच्या पश्चात अकार्यतर करण्यात येईल. एखाद्या व्यक्तीस ६० व्या एजीएमच्या सचनेची पाठवणी पश्चात कंपनीच्या सभासदांना तसेच कंपनीचे शेअर्स धारक असल्यास मतदान प्रक्रियेकरिता एजीएमच्या सूचनेची टीप पाहावी. सभासदांचे मतदान हक्क व त्यांचे शेअर्स कंपनीच्या भाग भांडवल मध्ये प्रदानित निर्धारित तारीख मंगळवार, दि. २२ सप्टेंबर, २०२० रोजी आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजदारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीचे नाव नोंद्र असेल अशी व्यक्तीच केवळ परोक्ष ई-मतदान वा मतपत्रिकेद्वारे किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदानपत्रिकेच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असेल. तथापि, एखादी व्यक्ती सीडीएसएलकडे परोक्ष मतदानाकरिता आधीच नोंदणीकृत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी तिचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकते. एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सभासद सभेमध्ये त्यांचे मतदान हक्क बजावू शकतात परंतू पुन्हा मतदान करू शकत नाहीत

मंडळाद्वारे कार्यान्वित लाभाांश एजीएमच्या मंजूरी केल्यापासून सक्षम भागधारक यांच्याद्वारे प्रदानित सदर एमसीए व सेबी सर्क्युलर च्या अटींनुसार दि. १५ ऑक्टोबर, २०२० अनुसार आहे. कंपनी त्यांच्या कोणत्याही भागधारक यांना ईलेक्ट्रॉनिक मोडद्वारे प्रदान करण्याकरिता असक्षम आहे व त्यांचे बँक तपशील व कंपनी सदर भागधारक यांना पोस्टद्वारे लाभांश वॉरंटस/डिमांड डाफ्टची पाठवणी करून पोस्टल सर्व्हिसेसच्या दारे कंपनीस पाठवित आहे.

भागधारक ज्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत/ नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी कृपया ईमेल द्वारे विनंती पाठवावी

ईलेक्ट्रॉनिक मोड : त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सह सदर अद्ययावत करण्याकरिता प्रत्यक्ष मोड : वर आवश्यक विहित दस्तावेजांसह

भागधारक यांना सूचित करण्यात येते की, आयकर ॲक्ट, १९६१ च्या तरतूदीच्या अंतर्गत वित्तीय ॲक्ट, २०२० द्वारे सुधारित लाभांशाचे प्रदान वा कंपनीद्वारे वितरित लाभांश दि. ०१ एप्रिल, २०२० नंतर भागधारक यांच्या हस्ते करण्यात येईल. भागधारक यांना कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध ठिकाणी

संपर्क साधण्यात येईल कंपनीने त्यांच्या आरटीए यांना परोक्ष ई-मतदानाची सुविधा प्रदान केली आहेत व मतदानाकरिता एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता भागधारकांना उपलब्ध केले आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित

प्रदर संबंधित तपशील पाहावा केएसबी लिमिटेडकरिता

महेश भावे ठिकाण :

दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२० जीएम-वित्त व कंपनी सचिव

KEYNOTE किनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे किनोट कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ज्ञात)

जर्यालय : दी रूबी, ९ वा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८. दूर. क्र. ०२२-६८२६ ६००० फॅक्स : ०२२-६८२६ ६०८८ ई-मेल : investors@keynoteindia.ne

वेबसाइट : www.keynoteindia.net सीआयएन : L६७१२०MH१९९३PLC०७२४०७

वार्षिक सर्वसाधारण सभा :

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, किनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सभासदांची २७ वी (सत्तावीस) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) यांच्याद्वारे जारी कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची विनियमन) सर्क्युलर्स दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे, २०२० (एमसीए सर्क्युलर) यांच्यासह अनुपालन आहे व सदर एजीएम च्या सूचनेमधील पार पडलेल्या सभेच्या सूचनेत विहित विषयांवर विचाराविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

वित्तीय वर्ष अखोर दि. ३१ मार्च. २०२० करिता सचना व वार्षिक अहवाल सभासदांना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत (ई-मेल मार्फत) दि. ०४ सप्टेंबर,२०२० रोजी पाठविण्यात येईल व सभासदांचे रजिस्ट्रर/लाभार्थी मालक यांच्यासह डिपॉझिटरीजद्वारे शुक्रवार, दि.२८ ऑगस्ट,२०२० अनुसार कंपनी/आरटीए/ डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकृत ईमेल ववरून प्राप्त करता येईल.

२. एजीएमकरिता बक क्लोजर व लाभांशाचे प्रदान :

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ च्या अंतर्गत सूचना याद्वारे देण्यात येते व सदर नियम अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) च्या विनियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २६ सप्टेंबर, २०२० ते बुधवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या ठिकाणी . बंद राहिल व एजीएमच्या ठिकाणी सभासदांद्वारे मंजूर दि. ३१ मार्च, २०२० रोजी अखोर

३. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता प्रक्रिया :

. सीडीएसएल ई-मतदान प्रणाली मार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता सविधा प्रदान केली आहे. सभासद https://www.evotingindia.com वरून भागधारक/सभासद अंतर्गत परोक्ष ई-मतदान क्रेडेंशिअलचा वापर करून लॉगीन करावे. व्हीसी/ओएव्हीएमकरिता लिंक एजीएमच्या अनुसूचीत वेळेच्या १५ मिनीटांच्या पूर्वी उपलब्ध असेल व भागधारक/सभासद ईव्हीएसएन द्वारे लॉगीन करून कंपनी प्रसिद्ध करेल.

४. एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाकरिता प्रक्रिया : सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत

व सामान्य सभेवरील भारताच्या कंपनी सेक्रेटरीज यांच्या संस्थेद्वारे जारी सेक्रेटरियल स्टॅंडर्ड्स द्वारे सुधारित कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत कंपनी त्यांच्या सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माध्यमातून सदर सुविधांच्या एनएसडीएल द्वारे नियुक्ती कंपनीच्या हेतुकरिता व एजीएमच्या व्यवहारांमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता एजीएमच्या दरम्यान एजीएमच्या पूर्वी ई-मतदान मार्फत मतदान करण्याचा अधिकार आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित ई-मतदान सुविधेकरिता विस्तृत तपशील तसेच एनएसडीएल द्वारे सभासदांना र्डमेल पाठविण्यात येईल. सदर हेतकरिता आवश्यक तपशिलासह कंपनीदारे सेंटल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सह व एजीएमच्या सचनेमध्ये निर्देशित परोक्ष ई-मतदान व ई-मतदान सचना पाहावी. सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्टर/ लाभार्थी मालक यांच्याद्वारे डिपॉझिटरीज द्वारे निर्धारित तारीख बधवार. दि. २३ सप्टेंबर. २०२० रोजी परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाच्या हेत्करिता विचारविनीमय करण्या तयेईल. सदर एजीएमच्या हेत्करिता सूचनेमध्ये निर्देशित निर्धारित तारीखा अनुसार सभासद नसतील. परोक्ष ई-मतदान सुविधा रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० (स. १०.०० वा.) भाप्रवे सुरु होत आहे व मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० (सा. ५.०० वा.) भाप्रवे बंद होईल. परोक्ष ई-मतदान सदर कालावधीीच्या नंतर सीडीएसएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल.

होणारे सभासदर त्यांचे मतदान केल्यानंतर पुन्हा एकदा परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान हक्क बजावू शकत नाहीत. एजीएमच्या दरम्यान ई-मतदान मार्फत परोक्ष ई-मतदान व अन्य यांच्या

एजीएमच्या सूचनेमध्ये परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया.

२७ वी एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.keynoteindia.net वर उपलब्ध आहे. कोणत्याही चौंकशीकरिता/तक्रारीकरिता परोक्ष ई-मतदान व ई-मतदान यांच्यासह तुम्ही कृपया Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान युजर मॅन्युअल अंतर्गत हेल्प सेक्शन

हुद्दा: व्यवस्थापक

पत्ता : ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन. एम. जोशी

किनोट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता

वैंक ऑफ़ नडीटा Bank of Baroda

झोनल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळमजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. दुरध्वनी: ०२२-४३६८ ३८०७, ४३६८ ३८०८, फॅक्स: ०२२-४३६८ ३८०२, ई-मेल: armbom@bankofbaroda.co.in

जोडपत्र IV-ए, [नियम ८(६) तरतुदीन्वये]

म्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सचना सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतृदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थ

मेळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. गद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती बँक ऑफ बडोदाकडे गहाण/भारित असून जिचा कब्जा बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरोता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आण ''जे काही आहे तेथे आहे'' तच्चावर विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकबाकी/राखीव किंमत/ई-लिलाव दिनांक आणि डअर आणि इसारा अनामत रक्कमची तपशिल खालीलप्रमाणे

. वर्जदार/संचालक आणि	विक्रीकरिता मिळकर्तीचे वर्णन सह भार काही असल्यास	एकूण थकबाकी		(१) राखीव किंमत आणि	कब्जाची	मिळकतीच्य
. हमीदाराचे नाव आणि पत्ता				(२) इअर	स्थिती	निरिक्षणाची ता
			वेळ	३) बोली वाढविण्याची	(सांपार्शिक/	आणि वेळ, संप
				रक्षम	प्रत्यक्ष)	व्यक्ती
मे. स्कायलाईन कन्स्ट्रक्शन कंपनी श्रीम.	ओशिवारा जिल्हा सेंटर, पी/साऊथ वॉर्ड मुंबई येथील गाव गोरेगाव		२४.०९.२०२०	१. रु. ५१८५.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	१८.०९.२०२
सारंगा अगरवाल यांच्या द्वारे सादर	येथे असलेल्या, वसलेल्या आणि स्थित मंजुर प्लॅनमध्ये मार्क प्लॉट		स. ११.०० ते	२. रु. ५१८.५०लाख		स. ११.०० ते
६वा, ७ वा मजला, आरएनए कॉर्प., कांट कॉलन	सी कमर्शियल प्लॉट (पूर्वी मंजुर प्लॅनप्रमाणे सी	२७.०९.२०१६ पासून	दु. २.००	३. रु. १.०० लाख		दु. १.००
जवळ,	(सी१+सी२+जे+के१) (सी-३) होता) वरील सी.टी.एस. क्र.	त्यावरील				श्री. संदीप पे
कला नयन बांद्रा पूर्व मुंबई ५१	९८/१०१०० ते ११० (भा.) १४९ (भा.), मोजमापित १७६२.२४					९१५२९४११०
अनुभव अनिल कुमार अगरवाल	चौ. यार्डस धारक जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि वरील	कायदेशीर आणि इतर				
गोकुळ अनिल कुमार अग्रवाल	नमुद जिमनीवर बांधकामित ९१९७० चौ.फूट चटई क्षेत्राची	प्रभार				
फ्लॅट क्र. ६०१, खटाव कंडोमिनीयम, जेएम मेहता	कमर्शियल बिल्डिंग. आणि प्रकल्प जिमनीच्या संदर्भातील					
रोड,	गहाणदार, एमएमआरडीए आणि महानगर आयुक्त यांच्यामधील					
नेपिएन्सी रोड लगन, मलबार हिल मुंबई	निष्पादित त्रिपक्षिय कराराअंतर्गत सर्व हक्क, नामाधिकार आणि जप्ती					
आरएनए कॉर्प. प्रा. लि.	समाविष्टीत टीडीआर, डीआरसी इ. च्यासह सर्व प्राप्त करण्यायोग्य,					
आरएनए कॉर्पोरेट पार्क, कलेक्टर कार्यालयाच्या	भरपाई/ मोबदला हा युनिटस/ बांधकामित क्षेत्र/ कमर्शियल					
पुढे, कलानगर बांद्रा पूर्व, मुंबई ५१	बिल्डिंग/प्रोजेक्ट्स पासून विकत घेता येऊ शकतो.					
	आरएनए कॉर्पोरेट सेंटर अशी ज्ञात बिल्डिंग.					
	बँकेला ज्ञात भार: नाही					

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांशी द. 🕫 २२-४३६८३८०१) यावर संपर्क साधावा

भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.

लिलाव सूचना स्थावर मिळकत/तींची लिलाव विक्री

प्राधिकत अधिकारी



दिनांक: ०४.०९.२०२०

ठिकाण : मुंबई

(मल्टी-स्टेट शेडयुल्ड बँक) मध्यवर्ती कार्यालयः "मारुतागिरी", प्लॉट नं. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व),

मुंबई-४०० ०६३.। दू. ६१८९ ००८८/६१८९ ०१३४/६१८९ ००८३

अ. क्र.	गहाणदार/कर्जदाराचे नाव आणि खाते क्र.	मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कम	मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम आणि निविदा/प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	निविदा/प्रस्तावाच्या सादरीकरणाची अंतिम तारीख आणि वेळ	निविदा उघडण्याची तारीख आणि वेळ
9	सौ. संगीता सोनी, मे. एस. सोनी ॲण्ड असोसिएटस्च्या मालकीन (डोंबिवली पूर्व शाखा आणि बांद्रा (पूर्व) शाखा)	१. मुदत कर्ज खाते क्र. ००२०३३५१००६५४४७ अंतर्गत १०.०४.२०१७ रोजीस रु. १८,४५,५४१/– सह एकत्रित ११.०४.२०१७ पासूनचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च आणि काही असल्यास वजा त्यानंतर जमा केलेली रक्कम. २. गहाण कर्ज खाते क्र. ००२०३२५०००००६२८ अंतर्गत १९.०४.२०१७ रोजीस रु. २,६८,५८३/– सह एकत्रित २०.०४.२०१७ पासूनचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च आणि काही असल्यास वजा त्यानंतर जमा केलेली रक्कम.	सर्व्हें क्र. ३६२ (जुना), १४० (नवीन), हिस्सा क्र. २, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१ २०९ धारक गाव आचोळे येथे स्थित सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमधील मोजमापित २१४ चौ. फू., चटई क्षेत्र दुकान क्र. ११.	i. 됷. २०,००,०००/- ii. 됷. २,००,०००/- iii. 됷. २५,०००/-	i. १५.०९.२०२० स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१.०९.२०२० सायं ५.०० पर्यंत	२२.०९.२०२ स. ११.०० ते दु. १.३० वा.
		३. मुदत कर्ज खाते क्र. ००१३३२५०००००६१९ अंतर्गत २८.०३.२०१७ रोजीस रु. २६,९३,०३५/– सह एकत्रित २९.०३.२०१७ पासूनचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च आणि काही असल्यास वजा त्यानंतर जमा केलेली रक्कम.	सर्व्हें क्र. ३६२ (जुना), १४० (नवीन), हिस्सा क्र. २, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१ २०९ धारक गाव आचोळे येथे स्थित सनशाईन कमशियल कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमधील मोजमापित ३३६ ची. फू., (बिल्ट अप क्षेत्र), दुकान क्र. १०.	i. 忘. २२,००,०००/- ii. 忘. २,२०,०००/- iii. 忘. २५,०००/-	i. १५.०९.२०२० स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१.०९.२०२० सायं ५.०० पर्यंत	
?	श्री. कमलेश कुमार सोनी, मे. के. के. सोनी ॲण्ड असोसिएटस् (वसई पश्चिम शाखा आणि फोर्ट शाखा)	१. कॅश क्रेडिट लिमिट खाते क्र. ००२४१३१०००००६४९ अंतर्गत ह. १६,६७,४४९/- सह एकत्रित ०१.०५.२०१७ पासूनचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च आणि काही असल्यास वजा त्यानंतर जमा केलेली रक्कम.	सर्व्हें क्र. ३६२ (जुना), १४० (नवीन), हिस्सा क्र. २ धारक आणि सनशाईन कमर्थियल कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशनजवळ, गाव आचोळे, नालाभागारा (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालाघर येथे स्थित मोजमापित १२७ चौ. फू., चर्टई क्षेत्र, बेसमेंट मजल्यावरील दुकान क्र. ३९.	i. 됷. १४,००,०००/- ii. 됷. १,४०,०००/- iii. 됷. २५,०००/-	i. १५.०९.२०२० स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१.०९.२०२० सायं ५.०० पर्यंत	
		२. गहाण कर्ज खाते क्र. ०००१३३३१००६६३४० अंतर्गत १८.०३.२०१७ रोजीस रु. ५२,९३,५८९/— सह एकत्रित १९.०३.२०१७ पासूनचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च आणि काही असल्यास वजा त्यानंतर जमा केलेली रक्कम.	आचोळे, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर येथे स्थित आणि गाव आचोळे सर्व्हे जुना क्र. ३६०, ३६२/१ (नवीन क्र. १०१, १४०) धारक जिमनीवर उभी ''चेंद्रश हेरिटेज'' ज्ञात इमारतीमधील मोजमापित ८५.९६ चौ. मी. (बिल्ट अप क्षेत्र) किंवा अंदाजित, रो हाऊस क्र. आर-१०	i. रू. ६५,००,०००/- ii. रू. ६,५०,०००/- iii. रू. ५०,०००/-	i. १५.०९.२०२० स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१.०९.२०२० सायं ५.०० पर्यंत	
NY .	श्री. हैदर अब्बास रिझवी (लॉमिंग्टन रोड शाखा)	१. ३१.०५.२०१६ रोजी रु. २५,८४,२२३/ – त्यासह कर्ज खाते क्र. ००२९३३३१००६५६५७ अंतर्गत दि. ०१.०६.२०१६ रोजी पासून खर्च, प्रभार आणि रक्कम आणि सांपार्श्विक दराने पुढील व्याज.	पुणे जिल्हा परिषद लोणावळा, जि. पुणेच्या मावळ तालुका पंचायतीच्या कुसगाव बहुकच्या प्रुप गामपंचायतीच्या गाव कुसगाव बहुकच्या प्रुप गामपंचायतीच्या गाव कुसगाव बहुक येथे स्थित गट क्र. २७ मोजमापित एच.०=३१ च्या विभागावत बांधकामित श्री रिद्धी सिद्धी बिल्डिंगच्या तळमजल्यावरील वापरण्याच्या आणि व्यापण्याचा हक्काने गार्डन क्षेत्र मोजमापित २०४९ च्यासह एस्टॅट क्र. १, मोजमापित अंदाजे ६१२ ची. फूट चट्डे क्षेत्र.	i. रू. ३०,००,०००/- ii. रू. ३,००,०००/- iii. रू. ५५,०००/-	i. १५.०९.२०२० स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१.०९.२०२० सायं ५.०० पर्यंत	२२.०९.२०२ स. ११.०० ते दु. १.३० वा.

- लिलाव ''जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे तत्वाने'' घेण्यात येईल आणि बँकेला ज्ञात नसलेल्या भार, नामाधिकार, सद्यस्थिती किंवा मिळकतीला बाधक इतर कोणतीही गोष्ट यांस बँक जवाबदार नसेल मिळकत सर्व विद्यमान आणि भविष्यातील भार/सोसायटीची थकबाकी बिल्डरची थकबाकी/मिळकत कर/युरीलिटी सेवा पुरवठादारांची थकबाकी सह ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येईल. आणि ती बोलीदाराने भरयाची आहे, बँकेला ज्ञात किंवा अज्ञात, प्राधिकृत अधिकारी/तारण धनको बोली उघडल्यानंतर प्राप्त झालेले कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक/थकबाकीसाठी कोणत्याही मार्गाने जबाबदार राहणार नाही, खरेदीदाराने त्यांच्या/तिच्या समाधानासाठी मिळकतीशी संबंधित सर्व संदर्भात रितसर तपास करणे आवश्यक आहे. खरेदादार नंतरच्या तारखेस या संदर्भात प्राधिकृत अधिकारी/तारण धनकोंच्या विरोधात कोणताही दावा करण्यासाठी हक्कदार नाही.
- राखीव किंमती खालील निविदा विचारात घेण्यात येणार नाही.
- बोलीदारांनी केवायसी दस्तावेजांसह बोली/प्रस्ताव आणि इअरची १०% रक्कम ''भारत को- ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.'' च्या नावे पे ऑर्डर/डी. डी. द्वारे द्वावे. (बोली प्रस्ताव समाविष्ट लिफाफ्यावर दुकान/रो हाऊस/फ्लॅट क्र. करिता बोली असे ठळकपणे लिहावे.)
- निविदा/प्रस्ताव उघडण्याची आणि दाखल करण्याचे ठिकाणः भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. मध्यवर्ती कार्यालय, लीगल आणि वसली विभाग, मस्तागिरी, प्लॉट नं. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०० ०६३.
- दस्तावेजांसाठीचे आकार, सोसायटी/महसूल खात्याची हस्तांतरण की, अभिहस्तांतरण, मुद्रांक शुल्क, नोंदणीचे प्रयोज्य हस्तांतरण निबंधकांकडील आकार आणि अन्य कोणतीही वैधानिक देणी खरेदीदारांनं भरावयाची आहेत आणि खरेदीदारांनी हस्तांतरण औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत.
- बोलीदार निविदा उघडण्याद्रम्यान तोंडी बोली/अंतर्गत बोलीमध्ये सहभागी होऊ शकतात. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे सदर मिळकत/ती करिता उच्चतम बोली मूल्य वसुली करण्यासाठी बोलीदाऱ्यांच्या दरम्यान अंतर्गत बोली/वाटाघाटी करण्याच्या निर्णयासह विक्री करायच्या बाबींचे स्वेच्छानिर्णय असतील. त्यामुळे त्यांनी स्वतः किंवा त्याच्या रितसर प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत हजर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे जे त्यांच्यासाठी निर्णय घेऊ शकतील.
- कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा फेटाळण्याचा आणि/किंवा निविदा उघडण्याची विक्री निश्चितीची तारीख आणि वेळ पुढे ढकलण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी राखुन ठेवत आहेत. गहाणकार/कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार चांगले मुल्य वसुल होण्यासाठी कमाल बोली/प्रस्ताव आणू शकता यशस्वी बोलीदाराने त्याच दिवशी त्वरित किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाअगोदर बोली रकमेच्या २५% (१०% इअर धरून) जमा करणे आवश्यक आहे आणि निवदा उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसांत
- उर्वरित ७५% जमा करणे आवश्यक आहे. जर प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वरित ७५% बोली रक्कम प्रदान करण्यात यशस्वी बोलीदारांनी कसूर केली तर जमा केलेली रक्कम जप्त केली १०. जर प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वरित ७५% बोली रक्कम प्रदान करण्यात यशस्वी बोलीदारांनी कसूर केली तर इअर रक्कम पुढील कोणत्याही सूचनेशिवाय आपोआप जप्त करण्यात येईल.
- ११. तारण धनको / प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खरेदीच्या प्रस्तावाचा स्वीकार न केल्यास व्याजाशिवाय भरणा केलेली १०% रक्कम व अर्ज परत करण्यात येईल ती अयशस्वी बोलीदारांना व्याजाशिवाय परत करण्या
- १२. 🛮 सदर मुख्य कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना याद्वारे प्राधिकृत अधिकाऱ्यांना आगाऊ लिखित सर्व कार्यालयीन कागदपत्र/पेपर, वस्तू इ. त्यांच्या हितार्थ काढून घेण्यास सांगण्यात येत आहे. कसूर केल्यास तुम्हाला कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना कोणतीही सूचना न देता बँकेला सर्व वस्त निकाली काढणे भाग पडेल.
- टीप : जर तुमची संपूर्ण थकबाकी भरणा केलेली नसल्यास वरील नमूद दिनांक रोजी वरील सदर तारण मत्तेच्या विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून विक्री घेण्याकरित सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये वरील कर्जाचे कर्जदार/हमीदार/गहाणदारांकरिता सुद्धा सूचना आहे.

विक्रीकरिता निश्चित केलेल्या दिनांकापूर्वी वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी तुम्ही गहाणकार/कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कसूर केल्यास मिळकतीचा लिलाव विक्री होईल आणि थकबाकी देय काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केले जाईल.

ठिकाण : मुंबई दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२०

अनिल चेरियन प्रमुख- विधी आणि कंपनी सचिव

ल) एजीएममध्ये व्हीसी/ ओएव्हीएममध्ये सहभागासाठी तांत्रिक मदतीसाठी सदस्य श्रीमती सोनी सिंग यांच्याशी ०२२-२४९९४५५९ आणि/ किंवा श्रीमती सरिता मोरे यांच्याशी ०२२-२४९९४८९० येथे किंवा अनुक्रमे sonis@nsdl.co.inआणि/ किंवा saritam@nsdl.co.inयेथे वार्षिक अहवाल आणि सूचना कंपनीची वेबसाइट www.fmn.co.in येथे, शेअर बाजारांच्या वेबसाइर www.bseindia.com आणि nse.india.com येथे आणि एनएसडीएलची वेबसाइट

फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेडसाठी

मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३. ईमेल आयडी : ... दूर. क्र. : १८०० २२ ५५ ३३

एजीएम मध्ये उपस्थित भागधारक ज्यांनी आपले मत परोक्ष ई-मतदानाद्वारे केले आहे त्यांना पोलिंग पेपर च्या माध्यमातून एजीएम मध्ये मतदान करण्याचा हक्क आहे. एजीममध्ये सहभागी

अंतर्गत <u>www.evoting.nsdl.com</u> पाहावे.

उदय एस. पाटील संचालक (डीआयएन: ००००३९७८)

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०५.०९.२०२०

महेश बी. कोटियन महाव्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

महेंद्र ओत्तमचंद्र अवलानी आणि कल्पना महेंद

अवलानी यांच्या प्रकरणांत ०४ सप्टेंबर, २०२० रोर्ज

पान क्र. ११ वर प्रकाशित झालेल्या जाहीर सूचनेच्य

The Family Newspaper